

मंत्रालयीन विभागातील गट ड सवर्गातील
कर्मचाऱ्यांना लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नती
देताना अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: साजेलि-१११४/प्र.क्र.६/१४-अ

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

तारीख: २० फेब्रुवारी २०१४

वाचा :

- १) शासन निर्णय क्रमांक: आरटीआर-१०८५/८५३/प्र.क्र.७२-८५/तेरा, दि.१५.४.१९९१
- २) शासन शुध्दीपत्रक क्रमांक: आरटीआर-१०८५/८५३/प्र.क्र.७२-८५/तेरा, दि.११.६.१९९१
- ३) शासन निर्णय क्रमांक: आरटीआर-१०८५/८५३/प्र.क्र.७२-८५/तेरा, दि.२९.६.१९९३
- ४) शासन परिपत्रक क्रमांक: आरटीआर-१४०३/८४/प्र.क्र.५४/०३/१३, दि.१०.५.२००५

परिपत्रक

संदर्भाधीन क्र.१ ते ३ येथील शासन निर्णयानुसार एस.एस.सी. अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व चतुर्थश्रेणीमध्ये तीन वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या व टंकलेखनातील आवश्यक गती (प्र.मि.४० शब्द इंग्रजी किंवा ३० शब्द मराठी) असल्याचे नियमानुसार विहित केलेले प्रमाणपत्र (गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट) धारण केलेल्या कर्मचाऱ्यांना तृतीय श्रेणीतील त्या विशिष्ट वर्षी रिक्त झालेल्या लिपिक-टंकलेखक पदांच्या २५% पदावर पदोन्नती देण्याची तरतूद होती. संदर्भाधीन क्र.४ येथील शासन परिपत्रकान्वये गट ड मधील पात्र कर्मचाऱ्यांना गट क मधील लिपिक-टंकलेखक या पदावर पदोन्नती देताना प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या २५ टक्के पदांऐवजी लिपिक-टंकलेखक संवर्ग संख्येच्या एकूण मंजूर पदसंख्येच्या २५ टक्के पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

२. मंत्रालयीन विभागातील लिपिक-टंकलेखक हा विभागीय संवर्ग असल्याने गट ड मधून लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नती देण्याची कार्यवाही संबंधित विभागामार्फत करण्यात येत होती. त्यावेळी मंत्रालयातील काही विभागांमध्ये लिपिक-टंकलेखक पदावरील पदोन्नतीसाठी पात्र कर्मचारी जास्त व पदोन्नतीसाठी उपलब्ध जागा कमी अशी परिस्थिती होती तर काही विभागामध्ये या उलट परिस्थिती होती. त्यावेळी ज्या विभागात पदोन्नतीसाठी जागा उपलब्ध होत नसत तो विभाग प्रशासकीय निकड म्हणून गट ड मधील कर्मचाऱ्यांना सरळसेवेच्या कोटयामधील पदांवर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देत असे. परंतु पदोन्नती कोटयामध्ये पदे उपलब्ध होत नसल्याने सदर पदोन्नत्या नियमित होण्यास बराच कालावधी लागत असे. तर काही विभागामध्ये पदोन्नतीसाठी पात्र कर्मचारी उपलब्ध नसल्याने पदोन्नती कोटयातील जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असत.

३. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ नुसार होणाऱ्या लिपिक-टंकलेखकांच्या आंतरविभागीय बदल्यांमुळे मंत्रालयीन विभागांमध्ये लिपिक-टंकलेखकांच्या प्रचलित सेवाभरती नियमानुसार सरळसेवा व पात्र चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या सेवाभरतीचे विभागनिहाय ७५:२५ हे प्रमाण राखणे शक्य होत नव्हते. त्यामुळे मंत्रालयीन विभागांना त्यांच्याकडे पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या गट ड मधील कर्मचाऱ्यांना लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी प्रवर्गनिहाय पदे उपलब्ध होत नव्हती.

४. परिच्छेद २ व ३ मध्ये नमूद केलेली परिस्थिती विचारात घेऊन सर्व मंत्रालयीन विभागांकडून गट ड मधून लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली व त्याआधारे पदोन्नतीची कार्यवाही साप्रवि/का.क्र.१४-अ कडून करण्यात आली. तेव्हापासून

मंत्रालयीन विभागातील गट ड मधील कर्मचाऱ्यांना लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नती देण्याची कार्यवाही साप्रवि/का.क्र.१४-अ कडून करण्यात येते. तथापि, अद्यापही काही विभागाकडून लिपिक-टंकलेखक पदावरील पदोन्नतीसाठी अर्हता धारण करणाऱ्या त्या विभागातील गट ड मधील कर्मचाऱ्यांना संबंधित विभागाकडून पदोन्नती देता येईल किंवा कसे याबाबत विचारणा करण्यात येते. त्यामुळे अद्यापही गट ड मधील कर्मचाऱ्यांना लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नती देण्याच्या कार्यवाहीबाबत मंत्रालयीन विभागांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येते. त्याअनुषंगाने गट ड मधून लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नती देताना खाली नमूद केल्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.

१) मंत्रालयीन विभागातील गट ड मधील जे कर्मचारी लिपिक-टंकलेखक पदावरील पदोन्नतीसाठी अर्हता धारण करतील त्यांची प्रत्येक वर्षी दि.१ जानेवारी रोजीची ज्येष्ठता सूची तयार करून त्या आधारे लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नती देण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येईल.

२) सदर ज्येष्ठतासूचीमध्ये एस.एस.सी. अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व चतुर्थश्रेणीमध्ये तीन वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या व टंकलेखनातील आवश्यक गती (प्र.मि.४० शब्द इंग्रजी किंवा ३० शब्द मराठी) असल्याचे नियमानुसार विहित केलेले प्रमाणपत्र (गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट) धारण केलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.

५. गट ड मधील कर्मचाऱ्यांना गट क मधील लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नती देण्याची कार्यवाही ही सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येणार असली तरी गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती, त्यांची ज्येष्ठतासूची तसेच गट ड संवर्गातून गट ड संवर्गातील पदावरील पदोन्नतीची कार्यवाही ही पूर्वीप्रमाणेच संबंधित मंत्रालयीन विभागाने करावयाची आहे.

६. सर्व मंत्रालयीन विभागांनी दि.३१ डिसेंबर रोजी विभागातील लिपिक-टंकलेखक पदावरील पदोन्नतीसाठी अर्हता धारण करणाऱ्या गट ड मधील कर्मचाऱ्यांची नावे प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये भरून सामान्य प्रशासन विभागास कळवावीत.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०२२०१२४०२२४९०७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु.मो.महाडिक)

सहपत्र :- विवरणपत्र अ
प्रत,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

१. मा.मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
२. मा.मुख्य सचिव यांचे कार्यालय,
३. सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग
४. उप सचिव (आस्थापना) सर्व मंत्रालयीन विभाग.
५. निवड नस्ती.
६. का.१४-अ, संग्रहार्थ.

विवरणपत्र अ

लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी रोजी पात्र चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची यादी

विभागाचे नाव :-

अ.क्र.	चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचे नांव	जात प्रवर्ग	जातप्रमाणपत्र वैध/ अवैध	जन्म दिनांक	चतुर्थश्रेणी मधील नियुक्तीचा दिनांक	एसएससी परिक्षा उत्तीर्ण झाल्याचा दिनांक	मराठी/ इंग्रजी टंकलेखनाची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दिनांक	एमएससीआयटी संगणक परीक्षा उत्तीर्ण केली असल्यास दिनांक	लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी पात्र झाल्याचा दिनांक	विभागीय चौकशी चालू अथवा प्रस्तावित आहे किंवा कसे	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२

असे प्रमाणित करण्यात येते की वरील माहिती अचूक आहे

आस्थापना
अधिकारी